

सन २०११-२०१२ या वर्षाकरिता खावटी कर्ज बाटप
योजनेतंगत सुधारित उद्दिष्ट निश्चितीबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय, क्र. खाकवा-२०१०/प्र.क्र.१३/का.३
मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : २५ मे, २०११.

- वाचा: १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र-शाआशा-१६०१/प्र.क्र.४३/का.१३
दिनांक ५ मे, २००१.
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.खाकवा-२००४/प्र.क्र.१६/(भाग-२)/ का.८,
दि. २० जुलै, २००४.
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग,क्र. खाकवा-२००५/प्र.क्र.८०/का.८,
दि. २४ जुन, २००५.
४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.खाकवा-२००४/प्र.क्र.१६/(भाग-२)/ का.८, दि. ९
ऑगस्ट, २००५.
५) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. खाकवा-२००७/प्र.क्र.८२/ का.८,
दि. १९ मे, २००६.
६) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. याचिका-२००७/प्र.क्र.१४६/का-८,
दि. २४ मार्च २००८.
७) शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग, क्र. याचिका - २००७/प्र.क्र.१४६/का-८, दि. ३०
मे, २००८.
८) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र-खाकवा-२०१०/प्र.क्र.१३/का.३ दि. ८ मार्च, २०११.
९) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.शाआशा-२०११/प्र.क्र.१७/का.१३, दि. १५.४.२०११.
१०) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.८/का.६, दि. २९.४.२०११.

प्रस्तावना : आदिवासी भागात सावकार व व्यापार्यांकडून होणाऱ्या आदिवासी लोकांची पिळवणूक थांबविष्यासाठी महाराष्ट्र जनजातीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती (सुधारणे) अधिनियम, १९७६ पारित करून म्हणून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आदिवासी (अल्प भूधारक, भूमिहीन व शेतमजूर) यांना आर्थिक अडचण निर्माण होऊ नये तसेच या कालावधीत (जून ते सप्टेंबर या कालावधीत) त्यांची उपासमार होऊ नये म्हणून सन १९७८ पासून खावटी कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक यांचेमार्फत राबविली जात आहे. यासाठी शासनाकडून आदिवासी विकास महामंडळास निधी उपलब्ध करून दिला जातो. या योजनेतंगत अनु.क्र. ८ येथील शासन निर्णयान्वये सन २०११-१२ करिता देण्यात आलेले जिल्हानिहाय भौतिक उद्दिष्टामध्ये सुधारित उद्दिष्ट देण्याबाबत आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक यांनी केलेल्या विनंतीनुसार तसेच या संदर्भात आयुक्त,

आदिवासी विकास, नाशिक पांढी दिलेल्या अभिप्रायानुसार पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

१. सन २०११-२०१२ पासून खावटी कर्ज योजना आदिवासी विकास महामंडळामार्फत शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.खाकवा-२००४/प्र.क्र.९६/ (भाग-२)/ का.८, दि.२० जुलै, २००४ च्या शासन निर्णयानुसार राबविष्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२. सन २०११-२०१२ या वर्षासाठी ३ लाख आदिवासी कुटुंबांना खावटी कर्ज योजनेतर्गत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येत आहे. सदर आर्थिक वर्षात खावटी कर्जाचे वाटप करण्यासाठी लाभार्थी निवडीची कार्यवाही तात्काळ सुरु करण्यात यावे. निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना खावटी कर्जाचे वाटप ३१ मे, २०११ पूर्वी पूर्ण करण्यात यावे.
३. खावटी कर्जाचे वाटप ७०% वस्तूरूपाने व ३०% रोख स्वरूपात शासनाने दि.२०.७.२००४ च्या शासन निर्णयातील परिच्छेद-१ मध्ये निश्चित केलेल्या दरानुसार व प्रमाणानुसार वाटप करण्यात यावे.

४. तीन लाख लाभार्थी निश्चित करताना शासन निर्णय क्र.खाकवा-२००४ /प्र.क्र.९६/ (भाग-२)/का.८, दि.२०.७.२००४ नुसार ५ संवेदनशील व इतर १० आदिवासी जिल्ह्यातील लाभार्थ्यांची उपरोक्त अनु.क्र. ८ येथील शासन निर्णयामध्ये सुधारणा करून आता या शासन निर्णयामध्ये या ५ संवेदनशील जिल्ह्यात खावटी कर्ज वाटपासाठी एकूण १,३६,३७० एवढेच लाभार्थी शिल्लक असल्याने निश्चित केलेले उद्दिष्ट एकूण ७३,६३० एवढे कमी करून इतर १० आदिवासी जिल्ह्यात शिल्लक असलेल्या दारिद्र्यरेषेखालील आदिवासी कुटुंबासाठी खालीलप्रमाणे सुधारीत उद्दिष्ट निश्चित करण्यात येत आहेत.

संवेदनशील जिल्हे-

अ.क्र.	जिल्हा	दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांची संख्या	लाभार्थ्यांची संख्या
१	ठाणे	१८२९५७	३६५२९
२	नाशिक	१३९९८२	२८०२२
३	नंदुरबार	१४५१३१	२९०४७
४	अमरावती	४५७६३	३४२६३
५	गडचिरोली	४२५३७	८५०९
	एकूण	५५६३७०	१३६३७०

उर्वरित १० जिल्हे-

अ.क्र.	जिल्हा	दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांची संख्या	लाभार्थ्यांची संख्या
१	रायगड	४०४५६	१५४२३
२	जळगाव	४५१२८	२०४१६

३	अहमदनगर	२४०९३	१२४१७
४	पुणे	१५१८३	७८६९
५	नांदेड	३८८७९	३१३९
६	यवतमाळ	६००२४	३१०९९
७	गोदिया	२५०१३	१०६२४
८	नागपूर	२६८७९	११०४२
९	चंद्रपूर	४९४७३	२०१२४
१०	धुळे	७५१५६	३१४७७
	एकूण	४००२७६	१६३६३०

जिल्हानिहाय उद्दिष्टांचे तालुकानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्याची कार्यवाही संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी कुटुंबसंख्येच्या प्रमाणानुसार करावी. लाभार्थ्यांची निवड जसजशी निश्चित होईल तसेतसे खावटी कर्जाचे वाटप तातडीने सुरु करावे, असे निर्देश संबंधित प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांना द्यावेत.

५. वरील लाभार्थ्यांची निवड करीत असताना खालील बाबींचे काटेकोरपणे पालन करावे :-

- अ) ज्या कुटुंबांमध्ये कुपोषणग्रस्त ग्रेड-३ व ग्रेड-४ ची मुले आहेत, त्या कुटुंबांची निवड सर्वप्रथम करावी. त्यासाठी दारिद्र्य रेषेची अट विचारात घेण्यात येऊ नये.
- ब) कुपोषणग्रस्त लाभार्थ्यांनंतर दारिद्र्य रेषेखालील आदिवासी परित्यक्ता, निराधार वृद्ध व आदिम जमातीच्या लाभार्थ्यांची निवड करावी.
- क) वरील अ व ब नुसार निवड झाल्यानंतर दारिद्र्य रेषेखालील ज्या आदिवासी कुटुंबांना मागील वर्षी सदर योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांची निवड करावी. हा निकष अ व ब येथील लाभार्थ्यांसाठी लागू राहणार नाही.
- ड) सद्यःस्थितीत कुपोषणाची स्थिती लक्षात घेता अमरावती जिल्हासाठी दिलेले ३४२६३ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट मेळघाट भागातील चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यातीलच आदिवासी लाभार्थ्यांची सर्वप्रथम निवड करावी.

६. संदर्भ क्र. १ येथील दि.५ मे, २००१ च्या शासन निर्णयान्वये आश्रमशाळा व वस्तीगृहासाठी धान्य व इतर वस्तू खरेदी करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये संदर्भ क्र. ९ येथील दि.१५ एप्रिल, २०११ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे. सदर सुधारीत शासन निर्णयानुसार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी सन २०११-१२ वर्षांसाठी आश्रमशाळा / वसतिगृहे यासाठी लागणारे धान्य व इतर साहित्य खरेदीबाबत जे दर निश्चित केले आहेत किंवा करण्यात येतील, त्या दराने खावटी कर्ज योजनेसाठी आवश्यक धान्य व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव कन्ड्युमर्स फेडरेशन लि.मुंबई यांचेशी चर्चा करून तसे आदेश त्यांनी निर्गमित करावेत. त्यानुसार महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव कन्ड्युमर्स फेडरेशन लि.मुंबई यांना पुरवठयाबाबत तातडीने आदेश देण्यात यावेत. मात्र धान्या व इतर साहित्याचे दर हे स्थानिक बाजारमूल्यापेक्षा जास्त राहणार नाहीत व त्याचा दर्जा योग्य राहील यांची खात्री दर निश्चिती समितीने करावी.

७. खावटी कर्ज वाटपाची कार्यवाही तातडीने सुरु करावी व ती दिनांक ३१ मे, २०११ अखेर पूर्ण होईल याबाबत दक्षता घेण्यात यावी. खावटी कर्ज वाटपाचा साप्ताहिक प्रगती अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.

८. खावटी कर्जाचे वाटप करताना शासन निर्णय दिनांक २४.३.२००८ मधील तरतूदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच धान्य व वस्तूंचा दर्जा व दर योग्य राहिल याची दक्षता आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व दर निश्चिती समिती यांनी घ्यावी.

९. यावरील खर्च "मागणी क्र.टी-५, मुख्य लेखाशिर्ष-२४२५-सहकार-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१)(११) खावटी कर्ज वाटप (२४२५ १४१३) ३३-अर्थसहाय्य" या लेखाशिर्षाखाली सन २०११-१२ या वर्षासाठी केलेली तरतूद एकूण रु. १५०.०० कोटी निधीमधून भागविण्यात यावा.

१०. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या बेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेताक २०११०५२५१५०१४८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,



(सो. ना. बागुल)

अवर सचिव महाराष्ट्र शासन

प्रति,

मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई.

प्रधान सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, महसूल व वन विभाग (वने) मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, महसूल व वन विभाग (महसूल) मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, (सहकार) सहकार व वस्त्रोदयोग विभाग, मंत्रालय, मुंबई.

महासंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

सहकार आयुक्त, पुणे.

सर्व विभागीय आयुक्त.

सर्व जिल्हाधिकारी.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यां, नाशिक.

सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास.

महालेखापाल (लेखा व अनुशेयता), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल (लेखा व अनुशेयता), महाराष्ट्र, नागपूर.

महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

वित्त विभाग (अर्थसंकल्प-१७/ व्यय-१४/ अर्थसंकल्प-३/ अर्थोपाय/ कोषा प्रशासन-५), मंत्रालय, मुंबई-३२.

महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.

संचालक (लेखा व कोषागारे), संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, मुंबई.

महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक / नागपूर.

सर्व प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ.

मा.मंत्री / मा.राज्य मंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

सर्व सह सचिव / उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवडनस्ती (का.३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

— ✕ — ✕ —